Psalaji Telefilms Ltd.

C-13, Balaji House, Dalia Industrial Estate,Opp. Laxmi Industries New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053. Tel.:40698000 • Fax : 40698181 / 82 / 83 Website : www.balajitelefilms.com CIN No. : L99999MH1994PLC082802



August 11, 2022

To,

BSE Limited
Corporate Services Department
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street,
Mumbai - 400 001

Stock Code: 532382

National Stock Exchange of India Ltd Corporate Communications Department "Exchange Plaza" Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

Stock Code: BALAJITELE

Sub: Compliance under Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Statement of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2022 published in the following newspapers today:

- i. All India Edition of 'Financial Express' an English Daily and
- ii. 'Mumbai Lakshadeep', a Regional Daily in Marathi.

Kindly take the same on record.

Yours truly,

For Balaji Telefilms Limited

Tannu Sharma

Company Secretary & Compliance Officer

Encl-a/a

FINANCIAL EXPRESS

AIMS TO BE \$100-BN COMPANY BY 2030

Vedanta plans \$3-bn investment in 2 years

FE BUREAU New Delhi, August 10

DIVERSIFIED NATURAL RESOURCES conglomerate Vedanta plans to invest \$3 billion over two years, including \$2 billion in FY23, to build capacities in zinc, oil & gas, and aluminium businesses as it believes supply will remain a challenge in the commodities' space in the medium term.

The company, which has already invested \$35 billion in the country so far, plans to become a \$100-billion company by 2030, Vedanta chairman Anil Agarwal told shareholders on Tuesday.

Vedanta is also foraying into the manufacturing of semiconductor and display fabs and signed an initial pact with Foxconn, one of the world's largest electronic manufacturer, to set up a facility in India. India is 100% import-dependent for fabs and semiconductors with the domestic consumption expected to cross \$80 billion by 2026 and touch \$110 billion by 2030, Agarwal said.

"I truly hope this is only the beginning of the creation of a

truly hope this is only the beginning of the creation of a Silicon Valley in India with hundreds of enterprises and hundreds of thousands of talented Indians producing value for the world

ANILAGARWAL, CHAIRMAN, VEDANTA

Silicon Valley in India with hundreds of enterprises and hundreds of thousands of talented Indians producing value for the world,"he added.

Stating that though the

world economy is passing through disruptions, India is doing better than most countries. "Geopolitics and geoeconomics are also undergoing a change. The world is looking to adopt a China Plus One strategy and India is clearly in a sweet spot. This is India's moment," he said.

While Agarwal believes that the natural resource sector will play a pivotal role in India's growth and employment story as India strives to become Aatmanirbhar, he said even small policy reforms can unleash the true potential of this sector. There is a need to boost exploration and production to reduce imports. "The commodities sector,

like the economy as a whole, has its cycles of ups and downs. But structurally, we are moving to a highly mineral-intensive future as economies globally go through the energy transition. Over the medium term, supply will remain a challenge as demand will be robust," Agarwal said. The company has pledged \$5 billion to reduce carbon emissions in operations to net zero by 2050 or sooner.

Tata Consumers Q1 net profit up 38%

FE BUREAU Mumbai, August 10

TATA CONSUMER PRODUCTS (TCPL) on Wednesday posted a net profit of ₹277 crore in the April-June quarter, up 38% year-on-year(y-o-y), on the back of improved sales and margin.

The company's revenue from operations rose 11% on year to ₹3,327 crore as its India revenue grew 9% and international business sales increased 8%y-o-y.Its non-branded business grew 25% on year.

Operating margins of Tata's FMCG arm were up 40 basis points (bps) from last year as gross margin improved due to tapering of tea cost in India but partly offset by input cost

Report card (₹ cr) Q1FY22 Q1FY23 🗻 % change, y-o-y



operations



inflation in salt.

Overall, the total expenses were higher during the quarter by 10% on year to ₹2,959 crore. The company also spent 34% higher on advertisements during the quarter. TCPL had higher invest-

ment behind brands and new businesses and higher exceptional costs. In a regulatory filing, the company said it has incurred an exceptional cost of ₹23 crore related to business restructure and reorganisation.

The company also said that broad-based inflation continues to be a challenge across markets. Given the inflationary environment and investments required for some of the new businesses, it will continue to optimise mar-

gins at the TPCL level while remaining focused on growth. Its new engines of growth are

NourishCo, Tata Sampann, Tata Soulfull and Tata Q. For April-June, India packaged beverages business, rev-

enue for the quarter declined 4% on year because of a correction in prices of tea but volumes grew 1% on year. Market share in the seg-

ment improved by 40 bps. While in the foods business, volumes declined 3% but revenues grew 19% on year. Market share improved by 400 bps in the segment.

Tata Starbucks saw revenue growth of 238% on a low base led by normalised store operations with lower restrictions.

Royal Enfield reports best performance in global markets in Q1

SAJAN C KUMAR Chennai, August 10

ICONIC BIKE-MAKER Royal Enfield has ended April-June quarter with its best-ever performance in international markets with total dispatches at 28,390 units, more than 62% increase over 17,493 in the same period last year and a 30% increase over 21,787 in Q4 of FY2022.

Sensing that the global mid size motorcycle market is underserved and is a huge opportunity, Royal Enfield is building a strong pipeline of new products for the next five years and beyond for global consumers. It has taken a focused approach to international mar ket expansion and evaluating opportunities to set up CKD facilities in priority markets in APAC and LatAm regions Recently, it has set up CKD facil ities in Argentina, Colombia and Thailand and crossed the mile stone of assembling over 5,000 units in Argentina.

Royal Enfield's ambition is to lead and grow the global mid sized motorcycle segment (250-750cc), the company said.

Tata Sons FY22 net rises 164% to ₹17,171 cr

RAJESH KURUP Mumbai, August 10

TATA SONS, THE investmentholding arm of Tata group companies, has posted a 164%

rise in net profit at ₹17,171 crore for fiscal 2022, buoyant on gains from share buyback and dividends. In comparison, the firm had posted a net profit of ₹6,512 crore in the previous financial year.

The holding company's net profit on a consolidated basis rose to ₹40,437.75 crore from

₹19,379.08 crore posted during the same year-ago period, according to its annual report for FY22.

Tata Consultancy Services (TCS), a subsidiary, had bought back 4 crore shares at ₹4,500 per share, totalling ₹18,000 crore. The shareholding of the group in TCS has increased by 0.11%, it said.

For the reporting fiscal, Tata Sons' chairman N Chandrasekaran's annual remuneration rose 19% to ₹109 crore, making him one of the most

highly-paid professionals in the country. Chandrasekaran was reappointed as chairman in February this year. The firm's chief financial officer Saurabh Agarwal's annual compensation rose 21% to ₹26 crore.

During the reporting year, the group acquired an additional 3.16% stake in Tata Teleservices (TTSL), increasing its ownership to 98.20%. In FY21, Tata Sons had acquired a 10.60% stake in TTSL and held a 95.03% stake as of March 31, 2021.

additional 3.89% stake in Tata International increasing its ownership to 53.52%, compared with a 49.62% stake held as of March 31, 2021. During the previous year, the company had acquired a 1.64% stake in the firm.

In FY22, it acquired an

In its annual report, Tata Sons said it received a request from Sir Dorabji Tata Trust and Sir Ratan Tata Trust — the two controlling shareholders of the company to amend its Articles of Association (AoA).



FE BUREAU Ahmedabad, August 10

ITC WILL INVEST ₹2,500 crore to set up five new plants in different parts of the country, including a state-of-the-art packaging plant at Nadiad in Gujarat, over the next two years.

Talking to mediapersons after the inauguration of the Kolkatabased multi-business conglomerate's premium luxury hotel—The ITC Narmada — in Ahmedabad, ITC chairman Sanjiv Puri said apart from the packaging plant at Nadiad, a spice plant will come up at Guntur in Andhra Pradesh, a nicotine derivatives manufacturing facility at Mysuru in Karnataka, a food processing plant in Medak district of Telangana, and a consumer goods plant at Uluberia town of West Bengal.

Puri, however, didn't give a break-up of the proposed investments on each of these projects, but said the company would continue to work closely with farmers to source important inputs for existing and upcoming plants of ITC.

"Our focus is to connect 10 million farmers across the country, including Gujarat by forming 4,000 Farmer Producers Organisations (FPOs) across 20 value chains. For this purpose, ITC has launched its super app Meta Market for Advanced Agricultural Services(ITCMAARS)toprovide agricultural and allied services to farmers on a digital platform.

The app has been launched in seven states with over 75,000 farmers grouped in 200-plus FPOs under four value chains wheat, paddy, soya, and chilli," Puri said. The ITCMAARS platform, a 'phygital' ecosystem, provides farmerswithAI/MLdrivenvalue-

SAIL net profit drops

Construction and

infra projects have

said SAIL

80% to ₹776 crore



Sanjiv Puri, chairman, ITC

added personalised and hyperlocal crop advisories, such as customised'Crop Calendar'for scientific planning of crop cycles, 'Crop Doctor'for real-time resolution of crop infestation, access to inputs, market linkages, real-time soil testing, precision farming, among others, he added.

He said that last year, ITC procured ₹3,000 crore worth of agro commodities from Gujarat. The company is in the process of investing ₹1,000 crore in the state, including the newly launched premium hotel in Ahmedabad as well as the upcoming packaging plant at Nadiad, he added.

Talking about the state of the domestic hospitality business, Puri said after the pandemic, India's hospitality industry is recovering fast which is clearly visible in the O1 results of leading hotel chains.

"India has nearly 26 outbound million tourists and 10 million inbound tourists. Due to the pandemic situation, many outbound tourists preferred travel, which gave a much-needed boost to the local hospitality industry," he said.

Balaji Telefilms Limited

CIN-L99999MH1994PLC082802

Regd Off: C-13, Balaji House, Dalia Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai 400053 Tel.: 022-40698000 • Fax : 022-40698181 / 82 / 83

E-Mail ID: investor@balajitelefilms.com

Website: www.balajitelefilms.com

STANDALONE

₹in Lakhs

CONSOLIDATED

| | 1 | 0.0000000000000000000000000000000000000 | | | | £ | | |
|------------------|-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-----------------------------------------|------------------|-------------------|------------------|------------------|-------------------|--|
| | | Quarter | ended | Year ended | Quarter | Year ended | | |
| Sr No | Particulars | June 30, 2022 | June 30, 2021 | March 31, 2022 | June 30, 2022 | June 30, 2021 | March 31, 2022 | |
| | | (Un-audited) | (Un-audited) | (Audited) | (Un-audited) | (Un-audited) | (Audited) | |
| 1 | Total Income from Operations | 7,763.21 | 4,751.08 | 24,212.23 | 11,882.27 | 6,477.52 | 33,685.22 | |
| 2 | Net Profit / (Loss) for the period before tax | 424.93 | 231.25 | 639.82 | (2,325.84) | (3,343.48) | (13,115.22) | |
| 3 | Net Profit / (Loss) for the period after tax | 301.87 | 183.26 | 438.42 | (2,448.90) | (3,391.47) | (13,316.62) | |
| 4 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period / year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 302.10 | 186.59 | 439.31 | (2,448.67) | (3,388.14) | (13,311.95) | |
| 5 | Equity Share Capital | 2,022.61 | 2,022.61 | 2,022.61 | 2,022.61 | 2,022.61 | 2,022.61 | |
| 6 | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year | 848 | 2.0 | 1,06,950.05 | × | 3543 | 42,360.18 | |
| 7 | Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing operations) Basic & diluted | | | | | | | |
| , and the second | Basic | 0.30 | 0.18 | 0.43 | (2.40) | (3.34) | (13.09) | |
| | Diluted | 0.30 | 0.18 | 0.43 | (2.40) | (3.34) | (13.08) | |

Note:

Place: Mumbai

Date : August 10, 2022

The above is an extract of the detailed format of Unaudited Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Quarterly Financial Results are available on the website of the Company at www.balajitelefilms.com and may also be accessed on the website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

For Balaji Telefilms Limited Sd/-Jeetendra Kapoor Chairman

रेल विकास निगम लिमिटेड Rail Vikas Nigam Limited गुणवत्ता, गति एवं पारदर्शिता (A Government of India Enterprise)

RAIL VIKAS NIGAM LIMITED (A Govt. of India Enterprise)

Registered office: 1st Floor, August Kranti Bhawan, Bhikaji Cama Place, R. K. Puram, New Delhi, South Delhi -110066 E-mail: investors@rvnl.org Website: www.rvnl.org; CIN: L74999DL2003G0I118633

Extract of Standalone/Consolidated Financial Results for Quarter Ended June 30, 2022 (Rs. in Crores)

domestic

Consolidated Standalone Quarter Ended Year Ended Quarter Ended Year Ended SI. **Particulars** 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 31.03.2022 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 31.03.2022 No. (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) (Unaudited) (Audited) 1. Revenue from Operations 4,640.75 6,437.64 3,869.10 19,381.71 4,640.75 6,437.54 3,869.10 19,381.71 189.81 809.26 237.58 209.98 189.87 800.23 2. Other Income 241.17 219.65 3. Total Income 4,058.91 4,881.92 6.657.29 20,190.97 4.878.33 6,647.52 4.058.97 20,181.94 Profit Before Tax (PBT) 358.56 473.33 279.43 1,406.10 373.23 479.84 300.36 1,502.17 5. Profit After Tax (PAT) 283.10 372.01 211.36 1,087.21 297.67 378.16 232.26 1,182.69 378.26 284.17 372.09 211.57 1,087.01 298.74 232.47 1,182.51 Total Comprehensive Income/(loss) for the period/year 7. Equity Share Capital 2,085.02 2,085.02 2,085.02 2,085.02 2,085.02 2,085.02 2,085.02 2.085.02 Other Equity (excluding Revaluation Reserves) 3,546.39 4,312.38 9. Earning Per Share (EPS)* Basic (Rs.) 1.36 1.78 1.01 5.21 1.43 1.81 1.11 5.67 1.43 1.78 1.01 5.21 1.81 1.11 5.67

1.36 Diluted (Rs.) EPS not annualised for the quarter ended on 30.06.22, 31.03.22 & 30.06.21

published year to date unaudited figures up to the third quarter of the relevant financial year.

1) The above Standalone/ Consolidated financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 10th August, 2022.

2) As required under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), the Statutory Auditors of the company have conducted a limited review of the above financial results for the quarter ended 30th June, 2022. 3) Figures of last quarter are balancing figures between audited figures in respect of the full financial year and the

The Standalone/Consolidated financial results have been prepared in accordance with the Indian Accounting

Standards (Ind AS) as notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) amendment Rules, 2016 and other recognized accounting practices and policies to the extent applicable.

5) The Company /Group operates in a single reportable operating Segment' Development of Rail Infrastructure', hence there are no separate operating segments as per Ind AS 108 -Operating Segments.

Section 115BAA has been inserted in the Income Tax Act, 1961 vide Taxation laws (Amendment) Ordinance, 2019.

issued on 20th September, 2019 which enables domestic companies to exercise a non-reversible option to pay corporate tax at reduced

rates effective 1st April, 2019 subject to certain conditions. The company has not exercised this option as yet. "In respect of Krishnapatnam Railway Company Limited (KRCL), RVNL is entitled for departmental charges @ 5% of the total cost of work as per the detailed estimate/revised estimate/completion estimate as provided in paragraph 1137 of the Code for Engineering

RVNL has received representation from KRCL for waiver of the aforesaid departmental charges apart from other relaxations from

Based on the representation made by KRCL, the management of the Company has decided to keep in abeyance the claim of the said departmental charges pending detailed review of the subject matter by the Board of Directors of the Company. Wherever necessary figures for the previous periods/year have been regrouped, reclassified/recasted to conform to the classification of

the current period/year.

9) The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone/Consolidated Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The complete format of the Financial

Results is available on the Stock Exchange websites at www.bseindia.com, www.nseindia.com and on Company's website For and on behalf of Rail Vikas Nigam Limited

Pradeep Gaur Chairman & Managing Director DIN:07243986



crore, up 16% year-on-year

(y-o-y).

Q1FY23 net profit, on a standalone basis, at ₹776 crore on higher input costs and lower realisation. During the same gained momentum quarter last fiscal,it reported a

FE BUREAU

New Delhi, August 10

STATE-RUN STEEL Authority

of India (SAIL) on Wednesday

reported an 80% decline in

which will boost the demand for ₹3,850 crore net steel products, profit. While sales volume declined

marginally to 3.15 million tonne (MT) during Q1 of the current fiscal compared to 3.33 MT a year earlier — its earnings before interest tax depreciation and amortisation (Ebitda) fell to ₹2,606 crore compared to ₹6,674 crore a year earlier. Revenue was at ₹24,029

"The first quarter of FY23 saw twin challenges of higher input costs and subdued market demand, both global and domestic, impacting the performance of the company. High cost of production due to increase in imported coking coal prices had

> an impact on the bottom line," SAIL said in a statement. "The decline global

demand and prices for steel had a direct bearing on the

domestic market and price realisation. Since peaking on April 22, the prices for steel have continuously remained under pressure during the quarter," it said.

SAIL, however, said construction and infrastructure projects have gained momentum which will boost the demand for steel products.

Dated: 10.08.2022

Place : New Delhi





www.rvnl.org.

(रु.लाखात, डाटा शेअर व्यतिरिक्त

यान एन्टरप्रायझेस लिमिटेड

(पुर्वीची क्रॉउन दुर्स लिमिटेङ) (सीआयएन.एला.३०४०एमएच१९८९पीएलासी३६४२६१,) **नोंदणीकृत कार्यालय**: दुकान १०, पीएल- २२, लखानीस डॉल्फिन, सेक्टर- १३, नविन पनवेल, नवी मुंबई, रायगड, महाराष्ट्र-४९०२०६. ई-मेल: finance@yaanenterprises.com, वेक्साईट:www.crownjaipur.org 30 जन, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

| (क.लाखात, इपाएस व | | | | | | | | |
|-------------------|------------------------------------------------------------------|---------------|--------------|---------------|--------------|--|--|--|
| 31. | | | संपलेले वर्ष | | | | | |
| क्र. | तपशील | 30.0€.२२ | ३१.०३.२२ | ३०.०६.२१ | 39.03.77 | | | |
| | | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | | | |
| ٩. | कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) | ५६.०३ | ४९.२३ | 4.35 | 9२9.८९ | | | |
| ₹. | कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)(कर, अपयादात्मक | | | | | | | |
| 1 | आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) | 0.३६ | (५.३४) | (७.५٩) | (٩٩.५५) | | | |
| ₹. | करपूर्व कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) | | | | | | | |
| 1 | (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | 0.35 | (५.३४) | (७.५१) | (୩६.७७) | | | |
| 8. | करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) | | | | | | | |
| 1 | (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | ०. २६ | (८.९०) | (८.४४) | (२३.१७) | | | |
| ч. | कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता | | | | | | | |
| 1 | सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) | 0. २६ | (09.5) | (८.४४) | (२३.१७) | | | |
| ξ. | समभाग भांडवल | ₹90.00 | ३१०.०० | ३१०.०० | ३१०.०० | | | |
| (g. | इतर समभाग (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार | | | | | | | |
| 1 | पुनर्मुल्यांकित राखीय वगळून) | - | - | - | ४५.५८ | | | |
| ۲. | उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) | | | | | | | |
| | मूळ | 0.09 | (0.29) | (0.२७) | (0.00) | | | |
| | सौमिकृत | 0.09 | (0.3%) | (०.२७) | (0.00) | | | |

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्य आलेली ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या विमाहीकरेला जैमालिक वित्तीय निकार्याचे सरिवस्त नमुत्यातील लाला आहे. खर्पाल जैमालिक लेखापरिक्षित विस्तीय निष्कपाँचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजस्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीस्य vww.crownjaipur.org वेबसाईटवर उपलब्ध आहे

(पूर्वीची क्रॉउन दुर्स लिमिटेड दिनांक: ०९.०८.२०२२ व्यवस्थापकीय संचाल डीआयएन:०१७१४४३०

CÁPRI GLOBAL

सीआयएनःएल६५९२१एमएच१९९४पीएलसी१७३४६९ **नोंदणीकृत कार्यालयः** ५०२, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. **दर**.:९१-२२-४०८८८१००. **फॅक्स**:९१-२२-४०८८८१७०.

ई-मेल:investor.relation@capriglobal.in. वेबसाईट: www.capriglobal.in २० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

| | | | | (ক্.লান্তান) |
|------------|------------------------------------------------------------------------------------------------|-----------------------------------------------|-----------------------------------------------|--------------------------------------------|
| अ. क्र. | तपशील | संपलेली तिमाही ३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित | संपलेली तिमाही ३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित | संपलेले वर्ष ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित |
| ۹. २. | कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्यळ) कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) | २७८९.९४ | २०११.०४ | ९८०३.१३ |
| 3 . | (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | ६०९.९३ | ६०६.२५ | २७२६.२३ |
| 8. | (अपवादात्मक आणि/िकंवा विशेष साधारण बाबनंतर#) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | ६०९.९३ | ६०६.२५ | २७२६.२३ |
| ч. | (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता | ४६०.८२ | 849.30 | २०५०.४१ |
| | सर्वंकष नफा/(तोटा)(करानतर) आणि इतर सर्वंकष | | | |
| | उत्पन्न (करानंतर)) | 830.28 | 843.88 | २०४५.४९ |
| ξ. | समभाग भांडवल | ३५१.४९ | 340.40 | ३५१.३१ |
| し. く. | इतर समभाग उत्पन्न प्रतिभाग (तिमाहीकरिता वार्षिकीकरण नाही) | 9९३४९.९४ | 9७२८५.७७ | 9८८७३.४० |
| | मूळ (रु.) | २.६२ | २.६२ | 99.६९ |
| | सौमिकृत (रु.) | 2,49 | 2,50 | 99.48 |

२० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

| अ. | | संपलेली तिमाही | संपलेली तिमाही | संपलेले वर्ष |
|------------|---------------------------------------------------|-----------------------------|-----------------------------|----------------------------|
| क्र. | तपशील | ३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित | ३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित | ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित |
| ٩. | कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) | २१७१.७३ | ୩५७६.୫८ | ७६३४.७३ |
| ₹. | कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | | | |
| | (कर, अपवादात्मक आणि/िकंवा विशेष साधारण बाबपूर्व#) | ४६६.४८ | ५०६.५० | २१६९,२५ |
| З. | करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | | | |
| | (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#) | ४६६.४८ | ५०६.५० | २१६९.२५ |
| 8. | करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | | | |
| | (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#) | ३४५.९३ | ३७८.६९ | ୩६୩८.८४ |
| 4. | कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता | | | |
| | सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष | | | |
| | उत्पन्न (करानंतर)) | ३२६.६३ | ३७३.६८ | 9६9५.६३ |
| ξ. | समभाग भांडवल | ३५१.४९ | ३५०.५७ | 349.39 |
| ७ . | इतर समभाग | १७९१६.१३ | 9६३०५.६८ | ୩७५४३.२२ |
| ८. | उत्पन्न प्रतिभाग (तिमाहीकरिता वार्षिकीकरण नाही) | | | |
| | मूळ (रु.) | 9.90 | ર.૧૬ | ९.२३ |
| | सौमिकृत (रु.) | 9.99 | ર.૧૪ | 9.93 |

#इंडएएस नियमानुसार नफा व तोटा अहवालात अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब तजवीज केले आहेत.

- १. वरील कंपनीचे एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे लेखा समीतीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि ०९ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ते मान्य करण्यात आले.
- २. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष सहकार मंत्रालयाद्वारे सुचित भारतीय लेखाप्रमाणे (इंडएएस) नुसार केले आहे आणि ते कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे.
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वयं बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.capriglobal.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने

राजेश शर्मा **ठिकाण: विवामयार, ऑस्ट्रीया** व्यवस्थापकीय संचालक दिनांक: ०९.०८.२०२२ डीआयएन:०००२००३७

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

अक्षर डायग्नोस्टिक्स घोडबंदर **नोंटणीकत कार्यालय:** फ्लॅट क्र.११०२. ए-२. पराणिक आरंभ, कासारवडवली, ठाणे-४००६१५ नमुना क्र. युआरसी-२

तयद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायद २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

- . येथे सचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसा शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत अक्ष डायमोस्टिक्स घोडबंदर या भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी मंबई येथील कंपनी निबंधक महाराष्ट्र यांच्याकडे १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्यात येणार आहे. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:
- अ) डायप्रोस्टिक सेंटरचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी ज्यात सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स-आणि सोनोग्राफी किंवा लोकांच्या आरोग्य सेवेसाठी इतर कोणतेही रेडिओलॉजी किंव पॅथॉलॉजी अभ्यास आणि वैद्यकीय व्यवसायातील इतर कोणत्याही क्रियाकलाप. तपासण आणि टेलि-रिपोर्टिंगसह इतर वैद्यकीय रुणालये. निटान केंट्रे किंवा इतर कोणतीही संस्थ ज्यावर वेळोवेळी मौखिक संमतीने पक्षकारांच्या अन्य इतर संस्थेसह व्यवहार करणे.
- नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालयः फर्ल क्र.११०२, ए-२, पुराणिक आरंभ, कासारवडवली, ठाणे-४००६१५ येथे निरीक्षणासाट
- येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांन आक्षेप लेखी स्वरूपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युर ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार जिल्हा गुरगाव (हरियाणा) -१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

आज दिनांकीत ११ ऑगस्ट, २०२२

मंडळाच्या वतीने व करित

अक्षर डायशोस्टिक्स घोडबंदरकरित सही/-सही/-शन्मुगप्रिया गणवेल गिरीष पी. येवणकर दीपक पी. पाटकर भागीदार भागीदाः भागीदार

शार्द्ल सिक्युरिटीज लिमिटेड

सीआवएन:एल५०१००एमएच१९८५पीएलसी०३६९३७ जी-१२, तुलसियानी चेंबर्स, २१२, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. द्रुर.:०२२-४६०३२८०६/०७, फॅक्स:२२८४६५८५/६६३०८६०९, वेबसाईट:www.shardulsecurities.com, ई-मेल:investors@shriyam.com ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

| | | एकमेव | | | एकत्रित | | | |
|------|------------------------------------------------------------|-----------------|---------------|--------------|----------------|---------------|--------------|--|
| ऑ. | | संपलेली | संपलेली | संपलेले | संपलेली | संपलेली | संपलेले | |
| क्र. | | तिमाही | तिमाही | वर्ष | तिमाही | तिमाही | ল ৰ্ছ | |
| | तपशील | ३०.०६.२२ | 30.08.79 | 39.03.22 | ₹0.0€.२२ | 30.08.79 | 39.03.22 | |
| | | अलेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | |
| ۶ | कार्यचलनातून एकूण महसूल (निव्वळ) | (१३१.३५) | 404.78 | ११५१.५३ | (६९.४०) | ५७८.१३ | १५५०.७३ | |
| 2 | कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, | | | | | | | |
| | अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) | (५३४.१२) | ₹9.00% | १०१२.८२ | (५३२.५४) | ५१६.९४ | १२४४.५४ | |
| ż | करपूर्व कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) | | | | | | | |
| | (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | (५३४.१२) | ₹9.00% | १०१२.८२ | (५३२.५४) | ५१६.९४ | १२४४.५४ | |
| ૪ | करानंतर कालावधीकरिता निष्वळ नफा/(तोटा) | (४७६.३३) | €€1.88€ | ৬८५.७७ | (४७४.५२) | ३७३.१४ | ९६२.९९ | |
| ધ | कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष | | | | | | | |
| | नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) | ९३१.९८ | १४९१.५७ | ७५३४.२८ | (१०१५.२७) | १७५८.४४ | ८७७४.१४ | |
| έ | भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती) | <i>१७४</i> ९.८४ | १७४९.८४ | १७४९.८४ | १७४९.८४ | १७४९.८४ | १७४९.८४ | |
| ૭ | राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार पुर्नमुल्यांकित | | | | | | | |
| | राखीव वगळून) | - | - | ३७०१२.९६ | - | - | ४५८७७.८३ | |
| 6 | उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) | | | | | | | |
| | अ) मूळ (रु.) | (२.७२) | १.९७ | 8.88 | (२.७१) | २.१३ | 4.40 | |
| | ब) सौमिकृत (रु.) | (२.७२) | 8.96 | 8.88 | (२.७१) | ₹.₹३ | 4.40 | |
| 4 | | | | | | | | |

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेप्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीर निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.shardulsecurities.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १० ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. कंपनीच्य वरील वित्तीय निष्कर्षाचे वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे लेखापरिक्षण करण्यात आले.

ठिकाण: मुंबई दिनांक: १०.०८.२०२२ कार्यकारी संचालक व सीईअं डीआयएन:०००१३६१३

M Bombay Dyeing

दि बॉम्बे डाईंग ॲण्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड

नेविल्ले हाऊस, जे. एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१. दुर.क.:०२२-६६६२००००, फॅक्स क.:०२२-६६१९२००१ वेबसाईट:www.bombaydyeing.com, ई-मेल:grievance_redressal_cell@bombaydyeing.com CIN:L17120MH1879PLC000037

२० जुन, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (एकमेव व एकत्रित)

(रु.कोटीत

| | | | | | संपलेले वर्ष | | | | |
|------|--------------------------------------------------------------------------------|-----------------------------|----------------------------|-----------------------------|----------------------------|-----------------------------|----------------------------|-----------------------------|----------------------------|
| अ. | तपशील | | संपलेली तिमाही | | | संपलेली तिमाही | | | संपलेले वर्ष |
| क्र. | | ३०.०६.२०२२ अलेखापरिक्षीत | ३१.०३.२०२२ लेखापरिक्षीत | ३०.०६.२०२१ अलेखापरिक्षीत | ३१.०३.२०२२ लेखापरिक्षीत | ३०.०६.२०२२ अलेखापरिक्षीत | ३१.०३.२०२२ लेखापरिक्षीत | ३०.०६.२०२१ अलेखापरिक्षीत | ३१.०३.२०२२ लेखापरिक्षीत |
| ٩. | कार्यचलनातून एकूण उत्पन्न | ६ ४६.३३ | ६०८.१६ | 384.38 | २१०६.२२ | ६४६.३३ | ६०८.१६ | 384.38 | २१०६.२२ |
| ₹. | कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) | (७६.०२) | (३६.९२) | (१२५.४१) | (३०१.३४) | (७६.०२) | (३६.९२) | (१२५.४१) | (३०१.३४) |
| 3. | करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष | | | | | | | | |
| | साधारण बाबनंतर) | (७६.०२) | (३७.३७) | (१२५.४१) | (५३४.३७) | (७५.९९) | (३७.३९) | (१२५.३५) | (५३४.२६) |
| 8. | करानंतर अविरत कार्यचलनातून कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | (७६.८५) | (४१.७३) | (৭০७.९७) | (४६०.४५) | (७६.८२) | (৪৭.७५) | (१०७.९१) | (४६०.३४) |
| ٧. | करानंतर खंडीत कार्यचलनातून कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | - | - | - | - | - | 0.09 | - | 0.02 |
| ξ. | करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | (७६.८५) | (४१.७३) | (৭০७.९७) | (४६०.४५) | (७६.८२) | (୪৭.७४) | (१०७.९१) | (४६०.३२) |
| 9. | इतर सर्वंकष उत्पन्न (कराच्या एकूण) | | | | | | | | |
| | १) बाब जे नफा किंवा तोटामध्ये पुनवर्गीकृत केले जाणार नाही | 9६.५० | (908.93) | ८८.४९ | (१०२.०६) | 9६.५० | (१०४.१३) | ८८.४९ | (१०२.०८) |
| | २) बाब जे नफा किंवा तोटामध्ये पुनवर्गीकृत केले जाईल | - | - | - | - | - | _ | (0.09) | _ |
| ۷. | कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न | (६०.३५) | (१४५.८६) | (१९.४८) | (५६२.५१) | (६०.३२) | (१४५.८७) | (१९.४३) | (५६२.४०) |
| ς. | भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रतिभाग रू.२/-) | 89.39 | 89.39 | 89.39 | 89.39 | 89.39 | 89.39 | 89.39 | 89.39 |
| 90. | इतर समभाग | | | | (७९९.७५) | | | | (७७१.९४) |
| 99. | उत्पन्न प्रतिभाग (रू.२/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) | | | | | | | | |
| | (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) | | | | | | | | |
| | अ) मूळ | (३.७२) | (२.०२) | (५.२३) | (२२.२९) | (३.७२) | (२.०२) | (५.२२) | (२२.२९) |
| | ब) सौमिकृत | (३.७२) | (२.०२) | (५.२३) | (२२.२९) | (३.७२) | (२.०२) | (५.२२) | (२२.२९) |

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कषिचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.bombaydyeing.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

- परिपत्रक क्र.सीआयआर/सीएफडी/एफएसी/६२/२०१६ दि.५ जुलै, २०१६ द्वारे फेरबदलनुसार सदर निष्कर्ष सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. जे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकीत व शिफारस करण्यात आले आणि दि.०९ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. सदर वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहयाचिता भारतात सर्वसाधारणपणे स्विकृत इतर लेखाप्रमाणनुसार भारतीय लेखाप्रमाण (इंड एएस) नुसार तयार केले आहेत. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता आकडे जे सदर वित्तीय निष्कर्षात नमुद आहेत आणि ३९ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या संपूर्ण वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षित आकडे आणि ३९ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता तृतीय तिमाहीच्या अखेरीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे असतील, ते मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून असतील.
- इंडएएस १९५ नुसार आयसीसी टॉवर्सचे विद्यमान स्थावर संपदा प्रकल्पातील महसूल हे वेळेत केलेले असे शिफारस करण्यात येऊन त्याला वहिवाट प्रमाणपत्र देण्यात आले. वहिवाट प्रमाणपत्र हे प्रथम फेज व द्वितीय फेजकरिता विहवाट प्रमाणपत्र हे ३१ मार्च, २०१९, ३१ मार्च, २०२० व ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षा दरम्यान प्राप्त करण्यात आले. ग्राहकाद्वारे रक्कम नियमाची पूर्तता न केल्याने कंत्राट रद्ध केल्यावर आलेले उत्पन्न समाविष्ट महसूल
- रियल इस्टेट प्रक्रियेचे स्वरुप पहाता कंपनीद्वारे निष्पादित प्रक्रियेचे तिमाहीचे निष्कर्ष, वर्षावरील आलेले आवश्यक व्यवहारातील नफा/तोटा असेल आणि ते वर्ष पुढील वर्षाकरिता नफा/तोटाचे प्रस्तुतीकरण नसेल.
- 30 जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता आयकर खर्च हे संपुर्ण वित्तीय वर्षाकरिता अपेक्षित सरासरी वार्षिक आयकर दराचे अंदाजित आधारावर मान्य करण्यात आले. एक अंतरिम कालावधीतील आयकर खर्चाकरिता आलेली रक्कम ही वार्षिक आयकर दर बदलाचे अंदाजित असल्यास वित्तीय वर्षांच्या तद्नुसार अंतरिम कालावधीत तजवीज केली जाईल. वर्षाकरिता वापर नसलेले कर अंदाजित तोट्यावरील स्थगित कर मालमला हे त्या मर्यादेपर्यंत मान्य करण्यात आले नाही आणि असे वापर नसलेले कर तोटा पुढे अविरत ठेवण्यात आले. आयकर कायदा १९६१ मधील नविन कलम १९५बीएए हे सदर कलमातील विहित तरतुदी/अटीनुसार स्रोताकडील करकपात दराने आयकर देण्यासाठी कंपनीकडे पर्याय देण्यात आला आहे. जुन्या दराने आयकर जमा करण्याचे कंपनीने विचारात घेतले असल्याने स्थिगत कर मालमत्ता व दायित्व हे स्थिगत कर मालमत्ता/दायित्वाच्या कपात दराने मोजण्यात येऊन तजवीज किंवा मुक्त करण्याचे अपेक्षित आहे.
- ३९ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता अपवादात्मक बाब हे स्थावर संपदेबाबत लवादीत प्रकरण लक्षात घेता रु.१३२.२६ कोटींचे संकलनावरील तरतूद व रु.१०१.७७ कोटींचे महसूलाचे प्रतिकृत एकूण प्रभाव प्रस्तुत करते. सदर तरतुदीचे रु.२९.१६ कोटी हे ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही दरम्यान निर्लेखित (प्रकरणाच्या तजविजीवर देण्यात आलेले निव्वळ व्याज) आहे आणि यामध्ये स्थावर संपदेचे विभागीय निष्कर्षातसुद्धा इतर उत्पन्नात
- विदेशी उपकंपनी पी.टी. फाईवस्टार टेक्स्टाईल, इंडोनेशिया (पीटीएफएस) यांचे एकत्रित विभागीय मालमत्ता व एकत्रित दायित्व आणि एकत्रित निष्कर्ष हे विक्री व अविरत कार्यचलनाकरिता धारण ना–वास्तविक मालमत्तेवरील इंडएएस १०५ नुसार खंडीत कार्यचलन म्हणून वर्गीकृत करण्यात आले.

दि बॉम्बे डाईंग ॲण्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडकरिता

(डीआयएन:०००१५७३१)

दिनांकः ९ ऑगस्ट, २०२२

आयकॅब सिक्युरिटीज ॲण्ड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड

सीआयएन : एल१७१००एमएच१९९१पीएलसी०५९८४८ ११ वा मजला, एक्सप्रेस टॉवर्स निरमन पॉइंट मुंबई ४०००२१. **दूरध्वनी:** ०२२ – २४२२४४८०/८१, ई-मेलः infoikabsecurities@gmail.com, वेबसाईटः www.ikabsecurities.com ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहिती आणि पुस्तक बंद करणेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की आयकॅब सिक्युरिटीज अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ०८ सप्टेंबर २०२२ रोजी दु.०४.०० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) /अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे होणार आहेँ, सहवाचिता सहकार मंत्रालय (एमसीए) परिपत्रकक्र, २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१ आणि २/२०२२ दिनांक ५ मे २०२२ दिनांक १३ जानेवारी २०२१, ५ मे २०२० ८ एप्रिल २०२० आणि १३ एप्रिल २०२० च्या परिपत्रकांनुसार (एकत्रितपणे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भित) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') परिपत्रकक्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक१२मे २०२० सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआरपी/पी/२०२२/६२दिनांक १३मे २०२२ ('सेबी परिपत्रक').

वार्षिक अहवालासह एजीएमची सचना सर्व भागधारकांना इलेक्टॉनिक पद्धतीने पाठवली जाईल. वास्तविक स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांचा ईमेल पत्ता सॅटेलाइट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंदवावा, जर आधी केले नसेल.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे पालन करताना, सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २०, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम ४४ च्या तरतुर्दीनुसार विनियम, २०१५, कंपनी आपल्या सभासदांना या एजीएममध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावावर त्यांचे मत देण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सविधा प्रदान करत आहे.

एजीएममध्ये ई-व्होटिंगची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल आणि जे सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत देऊ शकले नाहीत, ते एजीएममध्ये आपले मत देऊ शकतात. कंपनीने ई-वोटिंग सुविध देण्यासाठी एजन्सी म्हणून सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या सेवांचा सहभाग घेतला आहे. ज्या व्यक्तीचे नाव सदस्य /लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच ०१ सप्टेंबर २०२२ रोजी दिसते तीच एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगची सुविधा घेण्यास पात्र असेल.

रिमोटई-व्होटिंग सुविधा रविवार ४ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.०० वा.(भाप्रवे) सुरू होईल आणि बुधवार ७ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं,५,०० वा.(भाप्रवे) संपेल, रिमोटई-व्होटिंगला सदर तारीख आणि वेळेच्य पुढे परवानगी दिली जाणार नाही. सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेणारी कोणतीही व्यक्ती सूचनेमध्ये प्रदान केल्याप्रमाणे लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करण्याच्या प्रक्रियेचे अनुसरण करू शकते.

ज्या सदस्यांनी दरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत दिले आहे ते सभेला उपस्थित राह शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. एलओडीआर च्या नियम ४२ नुसार, कंपनीची हस्तांतरण पुस्तके १ सप्टेंबर २०२२ ते ८ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील. एजीएम सूचना र्कंपनीच्या वेबसाइटवर प्रदर्शित केली जाईल: www.ikabsecurities.com आणि सीडीएसएल वेबसाइटwww.evotingindia.com.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानासंबंधी काही शंका/तक्रारी असल्यास, सदस्य श्री. संकेत राठी. कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी यांच्याशी वर नमूद केलेल्या संपर्क तपशीलांवर संपर्क साधू शकतात

आयकॅब सिक्युरिटीज आणि इन्व्हेस्टमेंट लिमिटेडकरिता

ठिकाण : मुंबई संकेत राठी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनांक : ११ ऑगस्ट २०२२



ठिकाण : मुंबई

बालाजी टेलिफिल्म्स् लिमिटेड

सीआयएन: एल९९९९९एमएच१९९४पीएलसी०८२८०२

नोंदणीकृत कार्यालय: सी-१३, बालाजी हाऊस, डलिया इंडस्ट्रियल इस्टेट, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट समोर, न्यू लिंक रोड, अधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र द्र:+९१-०२२-४०६९८०००, फॅक्स:+९१-०२२-४०६९८१८९/८२/८३

ई-मेल: investor@balajitelefilms.com, वेबसाईट: www.balajitelefilms.com

(रु.लाखात)

| | | एकमेव | | | एकत्रित | | | |
|------|-----------------------------------------------------------------------------------------------------------------|---------------|---------------|--------------|----------------------|---------------|--------------|--|
| अ. | तपशिल | संपलेत | नी तिमाही | संपलेले वर्ष | संपलेले वर्ष संपलेली | | संपलेले वर्ष | |
| क्र. | | ३०.०६.२०२२ | ३०.०६.२०२१ | ३१.०३.२०२२ | ३०.०६.२०२२ | ३०.०६.२०२१ | 39.03.7077 | |
| | | अलेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | |
| १ | प्रचालनामधून एकूण उत्पन्न | ७,७६३.२१ | ४,७५१.०८ | २४,२१२.२३ | ११,८८२.२७ | ६,४७७.५२ | ३३,६८५.२२ | |
| २ | करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | ४२४.९३ | २३१.२५ | ६३९.८२ | (२,३२५.८४) | (১४.६४६,६) | (१३,११५.२२) | |
| 3 | करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | ३०१.८७ | १८३.२६ | ४३८.४२ | (२,४४८.९०) | (३,३९१.४७) | (१३,३१६.६२) | |
| Х | कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) | ३०२.१० | १८६.५९ | ४३९.३१ | (२,४४८.६७) | (३,३८८.१४) | (१३,३११.९५) | |
| 4 | समभाग भांडवल | २,०२२.६१ | २,०२२.६१ | २,०२२.६१ | २,०२२.६१ | २,०२२.६१ | २,०२२.६१ | |
| દ્દ | राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार | _ | _ | १०६,९५०.०५ | _ | - | ४२,३६०.१८ | |
| ৬ | उत्पन्न प्रतिभाग (रू.२/- प्रत्येकी) (अखंडीत कार्यचलनाकरिता) मूळ व सौमिकृत | | | | | | | |
| | अ. मूळ | 0.30 | 0.86 | ۶۵.0 | (२.४०) | (8,38) | (१३.०९) | |
| | ब. सौमिकृत | 0.30 | 0.8८ | ٤٧.0 | (2.80) | (३.३४) | (१३.0९) | |

टीप: सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्यूलेशन, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेल्या अलेखापरिक्षित त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. अलेखापरिक्षित त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या <u>www.balajitelefilms.com</u> वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

बालाजी टेलिफिल्म्स् लिमिटेडकरीता

दिनांक: १० ऑगस्ट, २०२१ जीतेंद्र कपूर अध्यक्ष